

फेरीवाला परवाना

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, कलम 384, 385

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाचे कलम 384 व 385 मधील तरतुदीनुसार फेरीवाला परवाना देण्याचे अधिकार मा. महापालिका आयुक्त यांना प्राप्त झालेले आहेत. सन 1992 ते 1999 या कालावधीत विविध फेरीवाला संघटनांनी महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, कलम 384, 385 अन्वये नवी मुंबई महापालिकेकडून त्यांचे सदस्यांना फेरीवाला परवाना मिळणेबाबत मा.मुंबई उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केलेल्या होत्या. सदर रिट याचिकांवर वेळोवेळी मा. न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार या महापालिकेने एकूण 2138 फेरीवाला व्यावसायीकांना फेरीवाला परवाने दिलेले आहेत.

सिडको महामंडळाने फेरीवाल्यांसाठी महापालिकेकडे बेलापूर, नेरुळ, वाशी, तुर्भे, कोपरखैरणे व ऐरोली नोडमध्ये फेरीवाला भूखंड हस्तांतरित केलेले आहेत. महापालिका क्षेत्रातील फेरीवाल्यांचे प्रमाण पाहता सदरहू भूखंडांची क्षमता अत्यंत कमी आहे. महापालिका मालमत्ता विभागामार्फत सिडकोकडून भूखंडांची मागणी केलेली असून, भूखंड हस्तांतर करून घेणे प्रकरणी सिडको महामंडळाशी पाठपुरावा सुरु आहे.

रिट याचिका क्र.-652/2017 व रिटयाचिका क्र.8983/2017 बाबत मा. मुंबई उच्च न्यायालयाने दि. 01/11/2017 रोजी दिलेल्या आदेशानुसार राष्ट्रीय फेरीवाला धोरण-2009 अन्वये दिनांक 29/01/2014 अन्वये गठीत करण्यात आलेल्या नवी मुंबई महानगरपालिका शहर फेरीवाला समितीमार्फत शहरातील फेरीवाल्यांचे सर्वेक्षण 03 महिन्यांचे कालावधीमध्ये करणेबाबत निर्देश दिलेले होते. त्यानुसार नवी मुंबई महानगरपालिकेने महापालिका कार्यक्षेत्रातील व्यवसाय करणा-या एकूण 7326 फेरीवाल्यांचे दि. 20/11/2017 ते 31/03/2018 या कालावधीमध्ये दोन फे-यांमध्ये बायोमॅट्रीक सर्वेक्षण केलेले आहे.

राज्य शासनामार्फत मंजूर केलेली पथविक्रेता (उपजीविकेचे संरक्षण व पथविक्रीविनियमन) (महाराष्ट्र) योजना - 2017 ही यांजना मा. मुंबई उच्च न्यायालयाने रिट याचिका क्र.-652/2017 व रिट याचिका क्र. -8983/2017 आदेश दि. 01/11/2017 अन्वये खारिज केलेली असून, या योजनेमध्येच

पथविक्रेता ओळखपत्र देणेबाबतच्या पात्रतेचे निकषांचा समावेश असल्याने सदरचे निकषही खारिज झालेले आहेत. याबात शासनाकडे पाठपुरावा सुरु आहे.

केंद्र शासनाच्या पदपथावरील विक्रेते (उपजिविका संरक्षण व पदपथावरील विक्री विनियम) अधिनियम 2014 मधील तरतुदीनुसार महापालिकांना खालीलप्रमाणे कार्यवाही करावयाची आहे.

- 1) वरील अधिनियमांस पुरक उपविधी तयार करून त्यास शासनाची विधीवत मंजूरी घेणे.
- 2) प्रभाग फेरीवाला समितीमार्फत फेरीवाला क्षेत्र, ना फेरीवाला क्षेत्र व बंधनयुक्त फेरीवाला क्षेत्र निश्चित करणे.
- 3) फेरीवाल्यांचे बायोमेट्रीक सर्व्हेक्षण करणे
- 4) पात्र फेरीवाल्यांना नोंदणी प्रमाणपत्र देणे
- 5) पात्र फेरीवाल्यांना ओळखपत्र देणे
- 6) फेरीवाला मासिक/वार्षिक शुल्क निश्चित करणे.
- 7) फेरीवाल्यांकडून आकारावयाचे इतर आकार शुल्क निश्चित करणे.
- 8) फेरीवाल्यांसाठी मंडई इमारती विकसित करणे
- 9) फेरीवाल्यांसाठी विविध सेवा सुविधा पुरविणे व कल्याणकारी योजना राबविणे.